

स्वग्राम आणि रजा प्रवास सवलतीच्या अनुज्ञेयतेसाठी
लागू असणारी कुटुंबाची व्याख्या सुधारण्याबाबत -----

महाराष्ट्र शासन
वित्त विभाग

शासन निर्णय, क्रमांक: संकीर्ण-१०००/प्र.क्र.७०/सेवा-५
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२ दिनांक १० फेब्रुवारी २००९.

- पहा: (१) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक टीआरओ-११६३/२७२६/सेवा-५,
दिनांक २३ ऑक्टोबर १९६३.
(२) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक टीआरओ-११८०/सीआर-३१८ /एसईआर-५,
दिनांक ९ सप्टेंबर १९८०.
(३) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक रप्रस-११९४/१८४/सेवा-५,
दिनांक २८ मार्च १९९५.
(४) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक संकीर्ण-१०००/प्र.क्र.७०/सेवा ५,
दिनांक ११ ऑगस्ट २०००.

शासन निर्णय

राज्य लोकसंख्या धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीकरिता शासनाने "छोटे कुटुंब" या संकल्पनेचा स्वीकार केला आहे. या धोरणानुसार वरील (४) येथील आदेशाद्वारे दिनांक ९ सप्टेंबर २००० पासून स्वग्राम आणि रजा प्रवास सवलतीच्या प्रयोजनासाठी वरील (२) येथील आदेशान्वये यिहित केलेली कुटुंबाची व्याख्या सुधारण्याने आली आहे.

२. यरोल्लेखित अनुक्रमांक (४) येथील दिनांक ११ ऑगस्ट २००० च्या शासन निर्णयान्वये प्रसृत केलेले आदेश रद्द करून शासन आता या संदर्भात असे आदेश देत आहे की दिनांक १ मे २००९ पासून केवळ पती/पत्नी आणि दोन हयात अपत्यांच्या कुटुंबालाच स्वग्राम आणि रजा प्रवास सवलत हया दोन्ही सवलती अनुज्ञेय असतील. अपत्यांना हया सवलतीचा लाभ मिळण्यासाठी ते शासकीय कर्मचा-यावर अवलंबून असण्याची अट यापुढेही लागू राहील.

टीप १:- ज्या कर्मचा-यांना दि. ३० एप्रिल २००९ रोजी २ पेक्षा अधिक हयात अपल्ये असतील आणि त्या दिनांकास हयात असणा-या अपत्यांची संख्या नंतर वाढली नसेल तर त्या कर्मचा-यांच्या बाबतीत हया आदेशान्वये मुलांच्या संख्येवर घालण्यात आलेली मर्यादा लागू असणार नाही.

टीप २:- दिनांक ३० एप्रिल २००९ रोजी एकही हयात अपत्य नसलेल्या किंवा एकच हयात अपत्य असलेल्या कर्मचा-याच्या कुटुंबातील हयात अपत्यांची संख्या दिनांक ३० एप्रिल २००९ नंतर एकाच प्रसुतीमुळे दोन पेक्षा अधिक होत असेल तर अशा शासकीय कर्मचा-यांच्या कुटुंबासही उक्त सवलती लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

श. वि. लागळणकर
सह सचिव, वित्त विभाग.

प्रति,

महालेखापाल - १ (लेखा व अनुशेयता), महाराष्ट्र, मुंबई
 महालेखापाल - २ (लेखा व अनुशेयता), महाराष्ट्र, नागपूर
 महालेखापाल - ३ (लेखापरीक्षा), महाराष्ट्र, मुंबई
 महालेखापाल - २ (लेखापरीक्षा), महाराष्ट्र, नागपूर
 अधिकारी लेखा अधिकारी, मुंबई
 निवाससही लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई
 राज्यपालाचे सचिव
 मुख्यमंत्रीचे प्रधान सचिव
 उपमुख्यमंत्राचे प्रधान सचिव
 सर्व मंत्री आणि राज्य मंत्री यांचे स्वीकृत सहाय्यक
 मंत्रालयीन सर्व विभाग
 सर्व विभागीय आयुक्त
 मंत्रालयाच्या सर्व विभागांतील विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख
 प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शपथ), मुंबई
 प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शपथ), मुंबई
 सचिव, महाराष्ट्र लोकसभा आयोग, मुंबई
 सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
 प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई
 सिनियर रिसर्च ऑफिसर, पे रिसर्च युनिट, भारत सरकार, वित्त मंत्रालय, (व्यवस्था विभाग) खोली क्र. २६१, नोंद्य
 बऱ्यांक, नवी दिल्ली
 संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई
 मुख्य लेखा परिषक, स्थानिक निधी हिशेब, मुंबई
 उप मुख्य लेखापरीक्षक, स्थानिक निधी हिशेब, मुंबई / पुणे / नागपूर / औरंगाबाद / नाशिक / अमरावती
 जनसंपर्क अधिकारी, मंत्रालय मुंबई
 सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कायदाकारी अधिकारी
 सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी
 सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
 वित्त विभागालीन सर्व कायदासने
 निवड नस्ती, वित्त विभाग / सेवा-५.